



June 14, 2023

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Pursuant to Regulation 30, Regulation 44 and Regulation 47 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, we enclose herewith copies of the following newspaper advertisements published for giving Notice of the 116th Annual General Meeting of the Company to be held on **Wednesday, July 5, 2023, at 3.00 p.m. (IST)** through Video Conferencing/Other Audio Visual Means ONLY:

1. The Free Press Journal
2. The Indian Express
3. Financial Express
4. Loksatta (Marathi)
5. Navshakti (Marathi)

The above information is also available on the website of the Company at www.tatasteel.com

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724 Website www.tatasteel.com
Corporate Identity Number L27100MH1907PLC000260

NOTICE FOR CLOSURE OF BRANCH
POONAWALA FINCORP LIMITED
(PORNERLY KNOWN AS MAGMA FINCORP LIMITED)
Registered Office: 201 and 202, 2nd Floor, A/1, Koregaon Park Annex, Bandra, Pune-411 006, Maharashtra

Municipal Council, Paranda
Paranda Dist. Osmanabad
E-Tender Notice No. 04/2023-24
Name of Work: Construction of Cement Roads and Drains of D.P. Roads in Municipal Council Paranda Area, Tal. Paranda Dist. Osmanabad

STATE BANK OF INDIA
RETAIL BUSINESS OFFICE, NAVI MUMBAI (S 1411)
G 101 TO G 106, Tower-3, 1st floor, Belapur Railway Station Complex, CBD, Belapur, Navi Mumbai, 400614
COLD AUCTION NOTICE

Take Notice that our clients intend to purchase from Mr. Aditya Nankishor Chaturvedi ("the Vendor"), Flat No. 701 addressing 113, 113/1, 113/2, 113/3, situated at Shankaraga Naram Path Marg, Opp. Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, ("the Property")...

NOTICE
Proposed Residential Building Construction Project at CTS 11/14/12, 11/14/13, 11/14/14, Bund Garden Road, Taluka: Puna, City, District Pune & M/s. Homcrest constructions Pvt. Ltd. & M/s. Macrotech Developers Limited, was accorded the Environmental Clearance from the State Level Environment Impact Assessment Authority (SEIAA) Environment Department, Govt. of Maharashtra...

DEMAND NOTICE
Under Section 13(2) of the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules), in exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorized Officer of IFL Home Finance Ltd. (IFL HFL) (Formerly known as India Home Finance Finance Ltd.) has issued Demand Notice under section 13(2) of the said Act...

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Corporate Kiosk, Lower Parel, Mumbai - 400013, Branch Address: TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED, 10th Floor, The Westing House, Building A - 4th Floor, Off Pokharn Road No.2, Bandra, Thane(W) 400 071

PUBLIC NOTICE
Kind Attention: (1) M/s Roatan Jai Grouping Pvt Ltd. (CIN:U1120MH2009PT190186) Through directors Chagan Raj Udgai Purohit (DIN:9123884), Mr. Sujit Rajkumar Tiwari (DIN:9259191), Mr. Manbir Singh Chhabra (DIN:9259793), Mr. Rajesh Dheepak Marwah (DIN:9146162), (2) M/s Global Dev Tech Pvt Ltd. (CIN:U1120MH2016PT146164) through directors Mr. Chagan Raj Udgai Purohit (DIN:9123884), Mr. Manbir Singh Chhabra (DIN:9259793), Mr. Gurmeet Kaur Chhabra (DIN:9538444), and (3) Mr. Chagan Raj Udgai Purohit and Mr. Manbir Singh Chhabra are hereby notified that the property is a Commercial Unit on 2nd floor, in the building named as Lens View Building on Vera Desai Road, Andheri-West, Mumbai - 400053 mortgaged under the Loan account No. 109554, Physical Possession of which was taken in furtherance of order of the Hon'ble Additional CMM Registrar, Court, Mumbai dated 06.06.2022 and handed over to the Authorized Officer of Kotak Mahindra Bank ("KMB") on 25.05.2022...

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
(HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT)
E-Tender Notice
Tender Document No. 7200053906
Name of Organization: Brihanmumbai Municipal Corporation
Subject: Supply of 16 bar rated 1200 mm Ø butterfly valves for replacement of existing daily operated butterfly valves in water supply network under A.E. (Maint) W.W. WS South division.

TATA STEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 011, INDIAN
+91-22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC00260
NOTICE OF THE 116th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
NOTICE is hereby given that the 116th Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the Members of Tata Steel Limited ("the Company") will be held on Wednesday, July 5, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD/2019/11, SEBI/HO/CFD/CMD/2019/11, SEBI/HO/CFD/CMD/2022/52 and SEBI/HO/CFD/CMD/2022/49 dated May 12, 2020, January 15, 2021, May 11, 2022 and January 5, 2023, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), the Company has sent the notice of the 116th AGM of the Company along with a weblink to access the 8th Integrated Annual Report and 116th Annual Accounts for the FY 2022-23 ("Integrated Report"), on Monday, June 12, 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ("RTA") - TSR Consultants Private Limited/Depositories/Depository Participants.

STATE BANK OF INDIA
RETAIL ASSETS CENTRAL PROCESSING CENTER
Patel Plaza, N.D. Patel Road, Opp. BSNL Office, Nashik 422002, Tel. 0253-2223006 Fax-2501361
POSSESSION NOTICE
Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India RACPC Nashik Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Security Interest Act, 2002 (No. 3 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 said published had issued Demand Notices to the Borrowers, on the dates mentioned against their respective names under Section 13(2) of the said Act, calling upon the following borrowers to pay the aggregate amounts mentioned in the said Notices together with the interest thereon at contractual rate and incidental expenses, costs, charges incurred and to be incurred w.e.f. the dates mentioned against their respective names as under:

Log in type: Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000
Helpdesk details: Members facing any technical issue in login can contact CDLS helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 1800 225 533
Mr. P. N. Parikh (Membership No. FCS: 327) or failing him, Mrs. Jigyasa Ved (Membership No. FCS: 6488) or failing her, Mr. Millesh Dhabliwala (Membership No. FCS: 8331) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before the AGM as well as e-Voting during the AGM in a fair and transparent manner.
Book Closure and Dividend: NOTICE IS FURTHER GIVEN that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, June 23, 2023 to Wednesday, July 5, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM for Financial Year 2022-23. The dividend of ₹ 3.60 per Ordinary (equity) Share of Rs. 2/- each, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of income-tax at source ("TDS") and from Monday, July 10, 2023 as under:

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadhram
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
ACS: 15921

Verdict on role of 2 accused in Best Bakery case likely today

EXPRESS NEWS SERVICE
MUMBAI, JUNE 12

A MUMBAI sessions court on Tuesday is likely to pronounce its judgment on the role of two accused booked in the 2002 Best Bakery case in Gujarat.

At a time when the other accused in the communal riots case faced trial, the two said accused — Harshad Solanki and Mafat Gohil — were absconding, leading to a separate trial for them. They were brought before the sessions court in 2013, and the trial against them began in 2019. Fourteen people were killed at a mob comprising over 1,000 people during the communal violence in the state.

The Gujarat police had booked 21 people on murder charges.

A Vadodara court acquitted all the accused in 2003, and the Supreme Court in 2004 directed a retrial outside Gujarat — to ensure fairness of justice — which was in Mumbai.

In 2006, the Mumbai court concluded the trial and found nine persons guilty on several charges, including murder, and sentenced them to life imprisonment.

in 2012, the Bombay High Court acquitted five of the nine accused, while confirming punishment given to four of them. The court had considered the testimonies of four eye-witnesses during the trial.

While Solanki and Gohil had faced a trial before the Vadodara court, they were declared absconding when the retrial took place in Mumbai. Solanki and Gohil were subsequently arrested and brought before the Mumbai court in 2013.

The court rejected their bail pleas in 2018, while observing that prima facie, there was sufficient evidence to prosecute them. The court also said that though the duo had claimed they were not aware of the retrial, it could not be considered that there was no proof.

In 2019, the Mumbai court

imposed several charges against them, including murder, and the trial began.

Since the case was separated on account of the duo being absent, the deposition of witnesses — part of the earlier trial — was used as evidence against them as per provisions of the law.

The court allowed them to cross-examine witnesses related to their identification and investigating officers. Special public prosecutor Manjula Rao has examined 10 witnesses since 2019.

Lawyer Prakash Salsingkar, representing the two accused, submitted during the final arguments that there was no evidence to show that Solanki and Gohil had committed the offences, and no witness had deposed about their specific role.

imposed several charges against them, including murder, and the trial began.

Since the case was separated on account of the duo being absent, the deposition of witnesses — part of the earlier trial — was used as evidence against them as per provisions of the law.

The court allowed them to cross-examine witnesses related to their identification and investigating officers. Special public prosecutor Manjula Rao has examined 10 witnesses since 2019.

Lawyer Prakash Salsingkar, representing the two accused, submitted during the final arguments that there was no evidence to show that Solanki and Gohil had committed the offences, and no witness had deposed about their specific role.

26-year-old man beats neighbour to death; held

Mumbai: A 26-year-old man allegedly killed his neighbour, covered his body in a bedsheet, and concealed it in his house in Dharavi area of central Mumbai, police said on Monday.

The murder came to light on Sunday when some people in the neighbourhood went to collect maintenance charges from the accused and noticed a foul smell emanating from a house in Sethwadi locality of Dharavi, an official from Shahu Nagar police said.

The police were subsequently informed and the victim's decomposed body was found covered in a bedsheet in the victim's own house, he said.

A probe revealed that the accused had invited the victim for a drink on Friday night and allegedly attacked him following an argument and killed him on the spot, the official said. PTI

IRCON INTERNATIONAL LTD.
Web: www.ircon.org, CIN: L42302DL1910200811

Recruitment Notice
Tender No.: IRCON/J&K CELL/J&K/19/19/02/TS-35/71 Dt: 12/06/2023

On behalf of Northern Railway is invited from bidders meeting qualifying requirements for the work of "Transportation of Four nos. 8-Car MEMU Rakes by Road, daily conducting feasibility study, from Udhampur Railway Station to Budgam Railway Station of USBRL New Rail Link Project (J&K, (Package: TS-35)".

Estimated Cost of the Work: Rs. 332.28 Lakh (including GST)

Last Date and Time of e-bid Submission: 03/07/2023, 15:00 Hrs. IST

For further details, visit website: <https://tenders.irscon.org/procurement>. Clarification, if any, would be held only on the website. Executive Director (J&K, USBRL, Head Office, Satyam Complex, Marble Market, Jammu, J&K 180011, e-mail: naveen.babu@ircon.org)

THADOMAL SHAHANI ENGINEERING COLLEGE
Advance Nat. Graduate Marg, 12 Road, Off Linking Road, Bandra (W), Mumbai - 400050.

TSEC

COUNSELLING SESSIONS FOR FIRST YEAR ENGINEERING ADMISSIONS 2023-24

Branches: Artificial Intelligence & Data Science, Computer Engineering, Information Technology, Electronics & Telecommunications & Chemical Engineering

Counselling sessions for admission shall be held on every Saturday starting from 17/06/2023. The principal & admission team shall answer all queries of students and parents regarding admission and the scope of branches of study in coming years.

Registration for the counselling session and further details please refer our website: www.tsecadmission.org

Counselling will also address the admission procedure for Institute level admissions, Vacancy round admissions and NRI admissions.

TATA TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE OF THE 116th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 116th Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the Members of Tata Steel Limited (the "Company") will be held on Wednesday, July 5, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/82 and SEBI/HO/CFD/PO-2-2/CIR/2023/4 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), the Company has sent the Notice of the 116th AGM of the Company along with a webLink to access the 8th Integrated Annual Report and 116th Annual Accounts for the FY 2022-23 ("Integrated Report"), on Monday, June 12, 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ("RTA") - TSR Consultants Private Limited/Depositories/Depository Participants.

The Notice of the AGM along with the Integrated Report of the Company is available on the website of the Company at www.tatasteel.com and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com. The same is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Comprehensive guidance on (a) remote e-Voting before the meeting, (b) participation in and joining of the Meeting through VC/OAVM, (c) e-Voting during the Meeting, and (d) registration of email IDs are available in the "Notes" section to the Notice of the AGM.

Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by The Institute of Company Secretaries of India, read with other applicable circulars of MCA/SEBI, each as amended from time to time, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM as well e-Voting during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the AGM Notice and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice convening the AGM, Members are requested to take note of the following:

a. The remote e-Voting facility will be available during the following period:

Remote e-Voting start date and time	Saturday, July 1, 2023 at 9:00 a.m. (IST)
Remote e-Voting end date and time	Tuesday, July 4, 2023 at 5:00 p.m. (IST)

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically through remote e-Voting beyond the said date and time.

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on **Wednesday, June 28, 2023 ("Cut-Off Date")**. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote on the resolution(s) by remote e-Voting will be eligible to exercise their right to vote on such resolution(s) upon announcement by the Chairman. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

c. Any shareholder(s) holding shares in physical form or non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-Off Date i.e. Wednesday, June 28, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then the Member can use their existing User ID and password for casting the vote.

d. In case of Individual Shareholder who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares in demat mode as on the cut-off date i.e. Wednesday, June 28, 2023, may follow the steps mentioned under "Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode" as provided in the Notice.

e. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before the AGM as well as e-Voting during the AGM.

f. In case of any queries/grievances pertaining to e-Voting (before and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the "Download" section of www.evoting.nsdl.com or call at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, from NSDL at the designated e-mail IDs: amit@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in. The address of NSDL is Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013, Maharashtra.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depositories i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Holding Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or contact at 022-4886 7000 and 022-2499 7000
Holding Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33

Mr. P. N. Parikh (Membership No. FCS: 327) or failing him, Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS: 6488) or failing her, Mr. Mitesh Dhabhiwala (Membership No. FCS: 8331) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before the AGM as well as e-Voting during the AGM in a fair and transparent manner.

Book Closure and Dividend:

NOTICE IS FURTHER GIVEN that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, June 23, 2023 to Wednesday, July 5, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM for Financial Year 2022-23. The dividend of ₹ 3.60 per Ordinary (equity) Share of face value ₹ 1-1 each, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of income-tax at source ("TDS") on and from Monday, July 10, 2023 as under:

• **In respect of Ordinary Shares held in physical form:** To all the Members, whose names are on the Company's Register of Members, after giving effect to valid transmission and transposition requests lodged with the Company, as on the close of business hours of Thursday, June 22, 2023.

• **In respect of Ordinary Shares held in electronic form:** To all the beneficial owners of the shares, as of the end of day on Thursday, June 22, 2023, as per details furnished by the Depositories for this purpose.

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadhram
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
ACS: 15921

June 13, 2023
Mumbai

TATA STEEL

PGDM **MET**
Bhujbal Knowledge City

KNOWLEDGE bhi. CAREER bhi.

PGDM Marketing, Finance, Operations, HR, IT, Media & Entertainment

- Covers Design Thinking, Analytics & more
- Add-on Spl. in FinTech, MarTech, EduTech etc.
- 15.5L Highest CTC, 200+ Recruiting Co.
- 4* B-School in Mumbai*

ADMISSIONS OPEN
Apply with CMAT / MH-CET / Other Scores

MET Institute of PGDM
Mobile: 7208006694, 9967181380 • www.met.edu
Eligibility: Graduate with 60% marks in CMAT / MH-CET, XAT, CAT, ATMA, GMAT, MAT (*Times B-School Survey 2023)

PERA CET-2023

IMPORTANT DATES

Last Date of Application 25 th June 2023	PERA CET Test Dates 28 th , 29 th , 30 th June 2023	Result Declaration 05 th July 2023
---	--	---

Preeminent Education & Research Association (PERA) is an esteemed federation of State Private Universities in Maharashtra. To seek admissions into the Member Universities of PERA, an online Common Entrance Test (PERA CET-2023) is scheduled across India for the following Professional Programs.

UG & PG PROGRAMS

Engineering | Bioengineering | Food Technology
Marine Engg. | Agri. Engg. | Pharmacy | Fine Arts
Design | Management | Law | Education
Architecture (M. Arch / M. Plan)

Apply Online : www.peraindia.in

MEMBER UNIVERSITIES

mgu.ac.in	mituniversity.ac.in	vupune.ac.in	sanjayghodawatuniversity.ac.in
sandipuniversity.edu.in	sau.edu.in	ssp.u.ac.in	mitwpu.edu.in
dypu.ac.in	dypatiluniversity.edu.in	www.dypatu.org	sbup.edu.in
adpu.edu.in	vijaybhoomi.edu.in	somaiya.edu	nicmar.ac.in
pcu.edu.in	drpu.edu.in	flame.edu.in	jspmuni.edu.in

1 ENTRANCE TEST | 20 MEMBER UNIVERSITIES | 300+ UG & PG COURSES | 2 LAKH+ STUDENTS | 50% 100% SCHOLARSHIP


info@peraindia.in
96 06 04 69 68

LOWEST SINCE NOV 2021

May food inflation declines to 2.91%

SANJIV DAS
New Delhi, June 12

RETAIL FOOD INFLATION eased sharply to 2.91% in May from 3.84% in the previous month and 7.97% in the year-to-date, thanks mainly to the fall in prices of two product categories with the most weight in the relevant index: cereals and milk. Prices of cereals, milk and pulses are, however, still elevated.



Prices of edible oils and meat products also fell, while those of vegetables remained in the deep negative territory. Food inflation in May was the lowest since November 2021, when it was 1.87%. Inflation in the 'food and beverage' category declined to 3.25% in May from 4.22% in the previous month. However, prices of milk and milk products may continue to be elevated till the start of winter months, given the decline in domestic production. In coming months, the waning of a favourable base to wheat exert an upward pressure on overall retail as well as food inflation. The performance of the monsoon will be crucial for kharif output and with the delayed onset over Kerala, the distribution of rains in the next couple of months would be crucial for kharif crops - paddy, pulses and oilseeds production. Wheat prices rose by 12.61% in May, against 15.46% in the previous month. The decline was because of improvement in supplies

because of fresh harvest arriving in the market. The food ministry has imposed a stock holding limit on wheat to improve supplies as traders and farmers, according to food ministry officials, are holding onto stocks in anticipation of a spike in prices. While normal monsoon is predicted, timeliness and regional distribution are critical for crop production, price signalling and for shaping inflation expectation. Dharmakirti Joshi, chief economist at IHS, said retail rice prices rose by 11.33% in May, a marginal decline from the previous month. Rice production in the 2022-23 crop year (July-June) is estimated at a record 135.5 million tonnes (MT). While the inflation in 'spices' was 17.9% in May, jeera (cummin seeds) and banana prices rose sharply by 58.55% and 11.31% respectively. Global and domestic supply constraints have pushed up jeera prices sharply since the beginning of the year. Milk prices rose by 8.85%. Because of robust production prospects, inflation in vegetables in May declined 5.18%. Inflation in potato (-14.43%), onion (-5.48%), tomato (-52.84%) and brinjal (-4.36%) fell sharply. The estimated production of onion during the 2022-23 crop year (July-June) is around 31.8 MT, against 31.7 MT reported in the previous year. The output of kitchen bulbs was 26.64 MT in 2020-21. Although potato output in the 2021-22 crop year (July-June) had declined to 52.6 MT from a record output of 56.1 MT in 2020-21. There is a prospect of a record harvest in the current crop year (2022-23).

Stock limits on wheat for the first time since 2008

SANJIV DAS
New Delhi, June 12

TO BRING DOWN cereal inflation that has been in double digits for the past many months, the government on Monday imposed stock holding limits on wheat till March 31, 2024, a step last taken in 2008. As per the notification, the stock holding limits for traders or wholesalers have been fixed at 3,000 tonne each. Retailers can keep 10 tonne of grain at each retail outlet, while big retailers 10 tonne per outlet and 3,000 tonne at all their depots. A food ministry official said traders, retailers and wholesalers have 30 days to adhere to the prescribed limits. They have to declare the stock position on the food ministry's portal.

had sold 3.37 MT of wheat to private bulk buyers such as flour millers and food companies during February 1-March 15 through weekly auctions.

The food ministry will commence an open market sale scheme for rice and the quantity allocated for e-auction will be notified later. The recent prices of wheat to be sold in open market has been fixed at ₹2,150/quintal for fair and average quality and ₹2,125/quintal for grains produced under relaxed norms, which is at par with the Minimum Support Price (MSP) for the current season. The reserve price of rice to be offered in the open market has been fixed at ₹3,100/quintal. The imposition of the stocking limit is being seen as a move to curb cereal prices in anticipation of a deficient monsoon, especially after delayed onset over Kerala coast.

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड
CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.

TENDER NOTICE (E-Tendering Mode Only)

Online E-Bids are invited for Handling and Internal Transportation of Containers at MMU/Panama (CCM), Vardolera (Gujarat) for Three (02+1) years.

Tender No.: **CCNAREA/REGM/INTPT/NT/23/2923**

Estimated Cost: **Rs. 21.85 Lakh (inclusive of GST)** for Three (02+1) years

Date of Sale (On Line): From 13.06.2023 at 15:00 hrs. to 03.07.2023 (upto 16:00 hrs).

Pre Bid Meeting: On 20.06.2023 at 15:00 hrs.

Last Date & Time of submission: On 04.07.2023 up to 16:00 hrs.

Date & Time of Opening: On 05.07.2023 at 15:30 hrs.

For eligibility criteria and other details please log on to www.cciindia.com or spoon.spoon.in or www.tenderwand.com/CCIL. Bidders are requested to visit the websites regularly. For complete details, log on to www.tenderwand.com/CCIL.
Executive Director/Area

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Horns Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel. +91 22 6665 8282 Email: cscec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE OF THE 116th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 116th Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Steel Limited (the 'Company') will be held on Wednesday, July 5, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/POD-2/P/2023/4 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 116th AGM of the Company along with a e-link to access the 8th Integrated Annual Report and 116th Annual Accounts for the FY 2022-23 ('Integrated Report'), on Monday, June 12, 2023, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA') - TSR Consultants Private Limited/Depositories/Depository Participants.

The Notice of the AGM along with the Integrated Report of the Company is available on the website of the Company at www.tatasteel.com and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com. The same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Comprehensive guidance on (a) remote e-Voting before the meeting, (b) participation in and joining of the Meeting through VC/OAVM, (c) e-Voting during the Meeting, and (d) registration of email IDs are available in the 'Notes' section to the Notice of the AGM.

Remote E-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, read with other applicable circulars of MCA/SEBI, each as amended from time to time, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM as well as e-Voting during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the AGM Notice and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice convening the AGM. Members are requested to take note of the following:

- The remote e-Voting facility will be available during the following period:

Remote e-Voting start date and time	Saturday, July 1, 2023 at 9:00 a.m. (IST)
Remote e-Voting end date and time	Tuesday, July 4, 2023 at 5:00 p.m. (IST)

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically through remote e-Voting beyond the said date and time.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on **Wednesday, June 28, 2023 ('Cut-Off Date')**. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote on the resolution(s) by remote e-Voting will be eligible to exercise their right to vote on such resolution(s) upon announcement by the Chairman. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.
- Any shareholder(s) holding shares in physical form or non-individual shareholder(s) who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-Off Date i.e. Wednesday, June 28, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then the Member can use their existing User ID and password for casting the vote.
- In case of Individual Shareholder who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares in demat mode as on the cut-off date i.e. Wednesday, June 28, 2023, may follow the steps mentioned under 'Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode' as provided in the Notice.
- A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before the AGM as well as e-Voting during the AGM.
- In case of any queries/grievances pertaining to e-Voting (before and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the 'Download' section of www.evoting.nsdl.com or call at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or call Mr. Amit Vishal, Assistant Vice President, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, from NSDL at the designated e-mail IDs: amitv@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in. The address of NSDL is Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depositories i.e., NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Holding Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000
Holding Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 1800 22 55 33

Mr. P.N. Parikh (Membership No. FCS: 327) or falling him, Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS: 6488) or falling her, Mr. Mitesh Dhalaliwala (Membership No. FCS: 8331) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before the AGM as well as e-Voting during the AGM in a fair and transparent manner.

Book Closure and Dividend:
NOTICE IS FURTHER GIVEN that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, June 23, 2023 to Wednesday, July 5, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM for Financial Year 2022-23. The dividend of ₹ 3.60 per Ordinary (equity) Share of face value ₹ 1/- each, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of income-tax at source ('TDS') on and from Monday, July 10, 2023 as under:

- In respect of Ordinary Shares held in physical form:** To all the Members, whose names are on the Company's Register of Members, after giving effect to valid transmission and transposition requests lodged with the Company, as on the close of business hours of Thursday, June 22, 2023.
- In respect of Ordinary Shares held in electronic form:** To all beneficial owners of the shares, as of the end of day on Thursday, June 22, 2023, as per details furnished by the Depositories for this purpose.

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadhram
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
ACS: 15921

June 13, 2023
Mumbai
TATA STEEL

PERA CET-2023

IMPORTANT DATES

Last Date of Application
25th June 2023

PERA CET Test Dates
28th, 29th, 30th June 2023

Result Declaration
05th July 2023

Preeminent Education & Research Association (PERA) is an esteemed federation of State Private Universities in Maharashtra. To seek admissions into the Member Universities of PERA, an online Common Entrance Test (PERA CET-2023) is scheduled across India for the following Professional Programs.

UG & PG PROGRAMS

Engineering | Bioengineering | Food Technology
Marine Engg. | Agri. Engg. | Pharmacy | Fine Arts
Design | Management | Law | Education
Architecture (M. Arch / M. Plan)

Apply Online : www.peraindia.in

Follow us:

96 06 04 69 68

जाहीर सूचना
सर्व निमित्त जाहीर सूचना
सर्व निमित्त जाहीर सूचना
सर्व निमित्त जाहीर सूचना

SIEMENS
खबरदारी सूचना
कंपनीची नव्यानी बांधणी प्रकल्प/कामाबाबत जाहीर सूचना

आरसीआरसीआय बँक लिमिटेड
आरसीआरसीआय बँक लिमिटेड
आरसीआरसीआय बँक लिमिटेड

PUBLIC NOTICE
This is to inform Public at large that, my client Shri. Siddharth Kumar Bajaj has executed Agreement for Sale dated-06/03/2023 registered under document no. FSN-23022/2023 and Power of Attorney dated-06/03/2023 registered under document no. TNN-23022/2023 in favour of M/s. Mira Green Properties Limited, pertaining to area measuring 189 Sq. Meters out of 225 Sq. Meters of all that piece and parcel of land bearing Old Survey No. 133, Hissa No. 1, New Survey No. 55, Hissa no. 1, situated at Village Mahajanwar, Taluka and Dist. Thane, within the local limits of Mira Green Properties Limited, in the registration District and Sub-District of Thane hereinafter for the sake of brevity referred to as "said property".

केपल लिमिटेड
केपल लिमिटेड
केपल लिमिटेड

NOTICE
PIDILITE INDUSTRIES LIMITED
Registered Office: 7th Floor, Regent Chambers, Jnanalal Bajaj Marg, Nariman Point Mumbai-400021
Notice is hereby given that the certificate for the undemanded securities of the said Company has been misplaced and the holders of the said securities notified. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

TATA
TATA STEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com

PUBLIC ANNOUNCEMENT ON CLOSURE OF EXIT OFFER FOR THE ATTENTION OF THE RESIDUAL SHAREHOLDERS OF AMRIT CORP. LIMITED
Corporate Identity No: U15141UP1490PLC000946
Registered Office: GM-59 (First Floor), Cagan Enclave, Amrit Nagar, G T Road, Ghaziabad - 201009 (UP)
Corporate Office: A-95, Sector-65, Noida-201309 (U.P.)
Tel. No.: 0120-4506900/11; Fax: 0120-4506910.
Company Secretary & Compliance Officer: Pranab Kumar Das; E-mail: info@amritcorp.com; Website: www.amritcorp.com

११६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग माहिती आणि ब्युक् क्लोजरची सूचना
यादारे सूचना देण्यात येते की, एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी टाटा स्टील लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ११६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम किंवा 'सभा') बुधवार, ५ जुलै, २०२३ रोजी दु. ०३.०० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिडिओ लिमिटेड ('ओव्हीव्हीएम') ह्या प्लॅटफॉर्मवर घेतले जाईल. निमित्त व्यवहार मंजूरण्यात येणारी केलेली दिनांक ८ एप्रिल, २०२२ दिनांकीत जनरल सव्हेल्युट क्र. १४/२०२०, ११ एप्रिल, २०२० दिनांकीत १४/२०२०, ५ मे २०२० दिनांकीत २०/२०२० आणि ह्या बाबतीत जारी केलेली नंतरची सव्हेल्युट्स व अटीकडून २८ डिसेंबर, २०२२ दिनांकीत १०/२०२२ ची अटी व शर्ती सव्हेल्युट्स (एफएमएस) आणि सिंग्युलर अंड एक्सचेंज बॉर्ड ऑफ डायरेक्टर्स अंड एक्झिक्यूटिव्ह ऑफिसरच्या अटीकडून १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ व ६ जानेवारी, २०२३ दिनांकीत सव्हेल्युट क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/आणि/सीबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२१/१२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/२०२१/४ (एफएमएस) सव्हेल्युट्स 'सेबी सव्हेल्युट्स' नुसार कंपनीने ज्यांचे ई-मेल अड्रेस कंपनी/रिजिस्टर्ड अंड ट्रान्सफर एजंट ('आरटीए') टाईमसार क्लसटर्सद्वारे प्रायव्हेट लिमिटेड /डिपॉझिटरी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना क्लसटर्सद्वारे माध्यमातून ११ जुलै, २०२३ रोजी कंपनीचा ८ वा फाक्तिक अडवेल व आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कंपनीच्या ११६ व्या वार्षिक लेखांच्या ('फाक्तिक अडवेल') सादीच्या वेबलॉक सह ११६ व्या एजीएम ची सूचना पाठवली आहे.

This advertisement dated June 13, 2023 ('Closure Exit Offer Advertisement') is being issued by Inga Ventures Private Limited ('Manager' or 'Manager to the Delisting Offer') for and on behalf of the certain members of the promoter and promoter group of Amrit Corp. Limited ('Company'), (as defined under the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ('Promoter Group')) viz., Naresh Kumar Bajaj, Ashwini Kumar Bajaj, Vikram Kumar Bajaj, Amrit Banaspati Company Private Limited and A. K. Bajaj Investment Private Limited (collectively 'Acquirers'), to the Residual Shareholders of the Company.
1. Pursuant to BSE Limited notice number 20220520-8 dated May 20, 2022 ('BSE Final Delisting Approval'), the trading of Equity Shares of the Company (Scrip Code: 507525) was discontinued with effect from May 27, 2022 ('BSE Date of Discontinuation of Trading') and the above referred scrip is delisted from BSE Limited with effect from June 03, 2022 ('BSE Date of Delisting').
2. A separate exit letter of offer dated May 27, 2022 along with exit application form ('Exit Letter of Offer') containing the terms and conditions for participation of the Residual Shareholders during the Exit Window, was dispatched by the Acquirers to the Residual Shareholders whose name appears in the register of members of the Company as on May 27, 2022.
3. The Exit Window Opening date was Friday, June 03, 2022 and Exit Window Closing Date was Friday, June 02, 2023 ('Exit Window').
4. The total number of Equity Shares acquired by the Acquirers from Residual Shareholders during the Exit window period were 30,035 Equity Shares. The Equity Shares acquired by the Acquirers from the Residual Shareholders in dematerialized form and physical form were 28,599 and 1,436 respectively. Post closure of Exit Window, the shareholding of the Acquirers along with other members of the promoter group is 93.72% of the fully paid up Equity Share capital of the Target Company.
5. The shareholding pattern of the Company as on June 2, 2023 is as under:

Any Residual Shareholders (who have tendered their equity shares before June 02, 2023) having any query with regard to the Exit Offer, they should consult the Manager to the Delisting Offer or the Registrar to the Delisting Offer within 15 days of this advertisement. Any Residual Shareholder who has not tendered their Equity Shares by June 02, 2023 are requested to note that Exit Window period has ended on June 02, 2023. Hence, tender of Equity Shares by Residual Shareholder to the Acquirers thereafter shall not be as per the terms of the Exit Letter of Offer and such Residual Shareholders will have to directly approach Acquirers at E-mail: abcl@amritbanaspati.com. Tel: 0120-4506900/11. The Manager to the Delisting Offer shall have no responsibility in relation to such tender. Further the Acquirers shall not be under an obligation to (i) accept the Equity Shares tendered by Residual Shareholders and (ii) on the terms set out in Exit Letter of Offer. The Acquirers accept the full responsibility for the information contained in this Closure Exit Offer Advertisement and confirms that such information is true, fair and adequate in all material aspects.

INGA VENTURES PRIVATE LIMITED
1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Park, Opp. Telli Gali, Andheri (E) - 400 069, Mumbai, Maharashtra, India
Telephone: +91 22 69886003
Facsimile: +91 22 26988 6020
Email: amrit.delisting@ingaventures.com, investor.grievance@ingaventures.com, investors@ingaventures.com
Contact Person: Kavita Shah
Website: www.ingaventures.com
SEBI Registration No.: INM000012698
Validity: Permanent
MAS SERVICES LIMITED
CIN: U74899DL1973PLC000950
T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area Phase II, New Delhi - 110020
Tel. No.: 011-26387281/82/83; Fax: 011-26387284; Contact Person: N.C. Pal; Email: investor@masserv.com; Website: www.masserv.com; SEBI Registration Number: INR000000049; Validity: Permanent
For and on behalf of Acquirers: Sd/- Naresh Kumar Bajaj, Sd/- Ashwini Kumar Bajaj, Sd/- Vikram Kumar Bajaj
For an on behalf of Amrit Banaspati Company Pvt. Ltd: A. K. Bajaj Investment Pvt. Ltd., Sd/- Ashwini Kumar Bajaj, Director & Authorised Signatory
Director & Authorised Signatory
Place : Ghaziabad (UP)
Date : 13/06/2023

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ

रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सुरक्षेचा तारीख आणि वेळ
रिमोट ई-व्होटिंग सभासदीची तारीख आणि वेळ